

अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास
प्राधिकरण, नाशिक यांच्या अधिनस्त पालखेड व मुळा
पाटबंधारे विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी
आस्थापनेवरील व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील
पदांना दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ या
कालावधीसाठी मुदतवाढ मिळणेबाबत...

महाराष्ट्र शासन

जलसंपदा विभाग

शासन निर्णय मुवाढ २०२५/(प्र.क्र.६३/२०२५)/लाक्षेवि(आस्था)

मंत्रालय, मुंबई-४०००३२,

दिनांक: ०९/०८/२०२५

- संदर्भ:- १. जलसंपदा विभागाचे शासन निर्णय क्र.आढावा-१००२/(३३५-२००२) आ(प्रशि)
दि.०६/०२/२००३.
२. शासन निर्णय क्र.मुवाढ २०२४/प्र.क्र.१६२/२०२४/लाक्षेवि आस्था, दि.०७/१०/२०२४.
३. वित्त विभागाचे शासन निर्णय क्र.पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क., दि.०३/०३/२०२५.
४. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक यांचे पत्र
जा.क्र.लाक्षेविप्राना/आ-१/ ६१० /सन-२०२५, दि.३०/०१/२०२५ तसेच
जा.क्र.लाक्षेविप्राना/आ-१/२२३१ /सन-२०२५, दि.०७/०८/२०२५.

प्रस्तावना:-

अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक यांच्या अधिनस्त पालखेड व मुळा पाटबंधारे विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील ६२६ पदांना व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील २८ पदांना संदर्भ क्र.२ च्या शासन निर्णयान्वये दि.०१/०९/२०२४ ते दि.२८/०२/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली होती. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक यांनी त्यांच्या संदर्भ क्र.४ येथील पत्रान्वये, त्यांचे अंतर्गत असलेल्या कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील २५३ पदांना व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील ९ पदांना व कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग अहिल्यानगर या विभागीय कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील ३७३ पदांना व रुपांतरीत

अस्थायी आस्थापनेवरील १७ पदांना दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ मिळणेबाबत विनंती केलेली आहे.

वित्त विभागाने संदर्भ क्र.३ येथील शासन निर्णयान्वये, सर्व प्रशासकीय विभागांना त्यांच्या आकृतीबंधात समाविष्ट असलेल्या अस्थायी पदांना तसेच यापुर्वी आढावा मंजूर केल्यानंतर निर्माण करण्यात आलेल्या परंतु ज्यांचा समावेश आकृतीबंधात करण्यात आलेला नाही अशा अस्तित्वात असलेल्या सर्व अस्थायी पदांना दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

संदर्भ क्र.४ येथील च्या प्रस्तावास अनुसरून, अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक यांचे कार्यालय अंतर्गत विभागीय कार्यालयातील **पालखेड व मुळा पाटबंधारे विभागीय कार्यालयातील** नियत अस्थायी आस्थापनेवरील ६२६ पदांना व रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील २६ पदांना दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. याबाबत पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात आला आहे.

शासन निर्णय

अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक यांनी संदर्भ क्र.४ अन्वये सादर केलेल्या प्रस्तावातील नमूद केलेली माहिती विचारात घेऊन खालील तक्त्यामध्ये दर्शविल्याप्रमाणे अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक यांचे कार्यालय अंतर्गत विभागीय कार्यालयातील आकृतीबंधानुसार मंजूर नियत अस्थायी आस्थापनेवरील व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील पदांना संदर्भ क्र.३ येथील वित्त विभागाच्या शासन निर्णयान्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारानुसार, दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत खालील अटीच्या अधीन राहून मुदतवाढ देण्यात येत आहे.

अ. क्र.	कार्यालयाचे नाव	नियत अस्थायी आस्थापने वरील पदे	रुपांतरित अस्थायी आस्थापने वरील पदे	लेखाशिर्ष
१	२	३	४	५
१.	अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नाशिक अंतर्गत पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक	२५३	९	मागणी क्रमांक आय - ३ २७०१ मध्यम पाटबंधारे ८० सर्वसाधारण ००१ संचालन व प्रशासन (०४) परिरक्षण आस्थापना, (०४)(१५) अधीक्षक अभियंता व प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक (अनिवार्य) (२७०१ ए ०२१)
२	अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण नाशिक अंतर्गत मुळा पाटबंधारे विभाग, अहमदनगर	३७३	१७	मागणी क्रमांक आय - ३ २७०१ मध्यम पाटबंधारे ८० सर्वसाधारण ००१ संचालन व प्रशासन (०४) परिरक्षण आस्थापना, (०४)(१५) अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक (अनिवार्य) (२७०१ ए ०२१)
	एकूण	६२६	२६	

१. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक कार्यालयांतर्गत आकृतीबंधानुसार पालखेड व मुळा पाटबंधारे विभागीय कार्यालयातील ६२६ पदे नियत अस्थायी आस्थापनेवरील आहेत. आता या कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील ६२६ मंजूर पदांना ती सहा महिन्यांपेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त नाही, तसेच ती पदे सुधारित आकृतीबंधानुसार मंजूर झालेल्या ४५२९७ पदांच्या मर्यादेत आहेत व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील २६ पदांना संबंधित कर्मचारी कार्यरत असेपर्यंत किंवा

दि.३१/०८/२०२५ यापैकी जे अगोदर घडेल तो पर्यंत, या अटीच्या अधीन राहून दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यास मान्यता देण्यात येत आहे.

२. उपरोक्त सर्व पदे विभागाने प्रस्तावित केलेल्या कालावधीत कार्यरत असतील.
३. ही पदे आकृतीबंधानुसार मंजूर असतील व सहा महिन्यापेक्षा जास्त कालावधीसाठी रिक्त नसतील, तसेच पदे व्यपगत झालेली नसतील.
४. रुपांतरित आस्थापनेवरील पदे, त्या पदावर कर्मचारी कार्यरत असेपर्यंत चालू राहतील.
५. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक यांनी संदर्भ क्र.४ अन्वये सादर केलेल्या प्रस्तावातील उपलब्ध माहितीनुसार पदांची संख्या/पदामधील घट/पदामधील वाढ/सेवानिवृत्ती इ. माहिती अंतिम/अचूक आहे, असे गृहित धरून पदांना मुदतवाढ देण्यात येत आहे. तसेच यानुषंगाने शासनास पाठविलेल्या प्रस्तावातील पदांची आकडेवारी ही अचूक असल्याची खातरजमा ही संबंधित क्षेत्रिय कार्यालयाने आपल्यास्तरावर करण्याच्या अटीच्या अधीन राहून तसेच याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित क्षेत्रिय कार्यालयाची असल्याने गृहीत धरून पदांना मुदतवाढ देण्यात येत आहे.
६. या सर्व पदांचा पुढील मुदतवाढीचा प्रस्ताव विहित प्रपत्रात प्रमाणपत्रासह त्या त्या कालावधीच्या दिनांकासहीत विहित वेळेत सादर करण्यात यावा.

हा शासन निर्णय वित्त विभागाच्या शासन निर्णय क्र.पदनि २०१६/प्र.क्र.८/१६/आ.पु.क. दि.०३/०३/२०२५ अन्वये प्रशासकीय विभागांना प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून निर्गमित करण्यात येत आहे.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्यांचा संकेतांक २०२५०४०९१८३००१६१२७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(प्रज्ञा मेश्राम)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

सहपत्र :- परिशिष्ट “अ” व विवरणपत्रे “१ ते ४”

प्रत,

१. महालेखापाल-१, (लेखा परीक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२. महालेखापाल-२, (लेखा परीक्षा)/(लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, नागपुर.
३. वित्त विभाग, (व्यय-१२)/अर्थ-१९ / वित्तीय सुधारणा-१ / विनियम), मंत्रालय, मुंबई.

४. कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ, छत्रपती संभाजीनगर.
५. अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक,
त्यांना कळविण्यात येते की, प्रस्तुत शासन निर्णयान्वये मंजूरी दिलेल्या अधिकारी/कर्मचारी यांच्या व्यतिरिक्त इतर अधिकारी/कर्मचारी यांची वेतन व देयके अदा केल्यास तसेच या शासन निर्णयान्वये दिलेल्या मंजूरीचा प्रत्यक्ष/अप्रत्यक्षरित्या चुकीचा अर्थ लावून अन्य अधिकारी/कर्मचारी यांची वेतन देयके अदा केल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी आहरण व संवितरण अधिका-यांवर राहिल. त्याचप्रमाणे अस्थायी पदांना मुदतवाढ देत असताना, वित्त विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील सूचना/अटींची पूर्तता होत असल्याबाबत खातरजमा करण्याबाबतची जबाबदारी आहरण व संवितरण अधिका-यांवर राहिल.
६. कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक
७. कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग, अहिल्यानगर.
८. जिल्हा कोषागार अधिकारी, नाशिक.
९. कार्यासन आ(प्रशि) /अर्थ-१/अर्थ-२, जलसंपदा विभाग, मंत्रालय, मुंबई.
१०. लाक्षेवि (आस्था) कार्यासन संग्रहार्थ.

शासन निर्णय क्र. मुवाढ-२०२५/(प्र.क्र.६३/२०२५)/लाक्षेवि(आस्था), दि. ०९/०४/२०२५ चे सहपत्र.

परिशिष्ट - "अ"

अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक कार्यालयांतर्गत पालखेड व मुळा पाटबंधारे विभागीय कार्यालयातील नियत व रुपांतरित अस्थायी आस्थापनेवरील पदे

अ. क्र.	कार्यालयाचे नाव	नियत अस्थायी आस्थापने वरील पदे	रुपांतरित अस्थायी आस्थापने वरील पदे	लेखाशिर्ष
१	२	३	४	५
१.	अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक अंतर्गत पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक	२५३ (विवरणपत्र-१)	९ (विवरणपत्र -३)	मागणी क्रमांक आय - ३ २७०१ मध्यम पाटबंधारे ८० सर्वसाधारण ००१ संचालन व प्रशासन (०४) परिरक्षण आस्थापना, (०४)(१५) अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक (अनिवार्य) (२७०१ ए ०२१)
२	अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक अंतर्गत मुळा पाटबंधारे विभाग, अहिल्यानगर.	३७३ (विवरणपत्र -२)	१७ (विवरणपत्र- ४)	मागणी क्रमांक आय - ३ २७०१ मध्यम पाटबंधारे ८० सर्वसाधारण ००१ संचालन व प्रशासन (०४) परिरक्षण आस्थापना,

अ. क्र.	कार्यालयाचे नाव	नियत अस्थायी आस्थापने वरील पदे	रुपांतरित अस्थायी आस्थापने वरील पदे	लेखाशिर्ष
१	२	३	४	५
				(०४)(१५) अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक (अनिवार्य) (२७०१ ए ०२१)
	एकूण	६२६	२६	

(प्रज्ञा मेश्राम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र. मुवाढ-२०२५/(प्र.क्र.६३/२०२५)/लाक्षेवि(आस्था), दि. ०९/०४/२०२५ चे सहपत्र.

विवरणपत्र - २

अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक यांचे अंतर्गत मुळा पाटबंधारे
विभाग, अहिल्यानगर यांचे कार्यालयातील नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांना
दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ

अ. क्र.	विभाग / उपविभाग / शाखेचे नाव	पदनाम	मुदतवाढ देण्यात आलेली पदे
१	२	३	४
१	मुळा पाटबंधारे विभाग, अहिल्यानगर (विभागीय कार्यालय)	कार्यकारी अभियंता	०
२		उप विभागीय अभियंता	१
३		कनिष्ठ अभि. / शाखा अभियंता / सहा. अभि. - २	०
४		विभागीय लेखापाल	०
५		प्रथम लिपीक	०
६		आरेखक	०
७		सहाय्यक आरेखक	०
८		वरिष्ठ लिपीक	०
९		कनिष्ठ लिपीक	०
१०		अनुरेखक	०
११		वरिष्ठ दप्तर कारकून	१
१२		भांडारपाल	१
१३		सहाय्यक भांडारपाल	०
१४		दप्तर कारकून	०
१५		वाहन चालक	०
१६		टंकलेखक	२
१७		नाईक	०
१८		शिपाई	४
१९		चौकीदार	१
		एकूण	१०
१	मुळा पाटबंधारे उपविभाग, राहूरी	उप विभागीय अभियंता	१
२		शाखा अभियंता	०

अ. क्र.	विभाग / उपविभाग / शाखेचे नाव	पदनाम	मुदतवाढ देण्यात आलेली पदे
१	२	३	४
३		वरिष्ठ लिपीक	१
४		कनिष्ठ लिपीक	२
५		अनुरेखक	१
६		दप्तर कारकून	२
७		वाहन चालक	१
८		टंकलेखक	१
९		शिपाई	२
१०		चौकीदार	१
		एकूण	१२
१	सिचन शाखा राहूरी १	शाखा अभियंता	१
२		स्थापत्य अभि. सहाय्यक	१
३		संदेशक	१
४		दप्तर कारकून	२
५		मोजणीदार	४
६		कालवा निरीक्षक	८
७		शिपाई	१
८		कालवा चौकीदार	३
९		कालवा टपाली	१
		एकूण	२२
१	सिचन शाखा राहूरी २	शाखा अभियंता	१
२		स्थापत्य अभि.सहाय्यक	०
३		संदेशक	०
४		दप्तर कारकून	०
५		मोजणीदार	०
६		कालवा निरीक्षक	०
७		शिपाई	०
८		कालवा चौकीदार	०
९		कालवा टपाली	०
		एकूण	१
१	सिचन शाखा सोनई १	शाखा अभियंता	१
२		स्थापत्य अभि. सहाय्यक	१
३		संदेशक	१

अ. क्र.	विभाग / उपविभाग / शाखेचे नाव	पदनाम	मुदतवाढ देण्यात आलेली पदे
१	२	३	४
४		दप्तर कारकून	२
५		मोजणीदार	४
६		कालवा निरीक्षक	८
७		शिपाई	१
८		कालवा चौकीदार	३
९		कालवा टपाली	१
		एकूण	२२
१	वांबोरी उपसा सिंचन शाखा	शाखा अभियंता	१
२		स्थापत्य अभि. सहाय्यक	०
३		संदेशक	०
४		दप्तर कारकून	०
५		मोजणीदार	०
६		कालवा निरीक्षक	०
७		शिपाई	०
८		कालवा चौकीदार	०
९		कालवा टपाली	०
		एकूण	१
१	मुळा धरण शाखा	शाखा अभियंता	१
२		स्थापत्य अभि. सहाय्यक	०
३		संदेशक	०
४		दप्तर कारकून	०
५		मोजणीदार	०
६		कालवा निरीक्षक	०
७		शिपाई	०
८		कालवा चौकीदार	०
९		कालवा टपाली	०
		एकूण	१
१	मुळा पाटबंधारे उपविभाग, घोडेगांव	उप विभागीय अधिकारी	१
२		शाखा अभियंता	०
३		वरिष्ठ लिपीक	१
४		कनिष्ठ लिपीक	२
५		अनुरेखक	१

अ. क्र.	विभाग / उपविभाग / शाखेचे नाव	पदनाम	मुदतवाढ देण्यात आलेली पदे
१	२	३	४
६		दप्तर कारकून	२
७		वाहन चालक	१
८		टंकलेखक	१
९		शिपाई	२
१०		चौकीदार	१
		एकूण	१२
१	सिंचन शाखा घोडेगांव १	शाखा अभियंता	१
२		स्थापत्य अभि. सहाय्यक	१
३		संदेशक	१
४		दप्तर कारकून	२
५		मोजणीदार	४
६		कालवा निरीक्षक	८
७		शिपाई	१
८		कालवा चौकीदार	३
९		कालवा टपाली	१
		एकूण	२२
१	सिंचन शाखा घोडेगांव २	शाखा अभियंता	१
२		स्थापत्य अभि. सहाय्यक	०
३		संदेशक	०
४		दप्तर कारकून	०
५		मोजणीदार	०
६		कालवा निरीक्षक	०
७		शिपाई	०
८		कालवा चौकीदार	०
९		कालवा टपाली	०
		एकूण	१
१	सिंचन शाखा सोनई २	शाखा अभियंता	१
२		स्थापत्य अभि. सहाय्यक	०
३		संदेशक	०
४		दप्तर कारकून	०
५		मोजणीदार	०
६		कालवा निरीक्षक	०

अ. क्र.	विभाग / उपविभाग / शाखेचे नाव	पदनाम	मुदतवाढ देण्यात आलेली पदे
१	२	३	४
७		शिपाई	०
८		कालवा चौकीदार	०
९		कालवा टपाली	०
		एकूण	१
१	मुळा पाटबंधारे उपविभाग, नेवासा	उप विभागीय अधिकारी	१
२		शाखा अभियंता	१
३		वरिष्ठ लिपीक	०
४		कनिष्ठ लिपीक	०
५		अनुरेखक	०
६		दप्तर कारकून	२
७		वाहन चालक	१
८		टंकलेखक	१
९		शिपाई	०
१०		चौकीदार	१
		एकूण	७
१	सिंचन शाखा नेवासा १	शाखा अभियंता	१
२		स्थापत्य अभि. सहाय्यक	१
३		संदेशक	१
४		दप्तर कारकून	२
५		मोजणीदार	४
६		कालवा निरीक्षक	८
७		शिपाई	१
८		कालवा चौकीदार	३
९		कालवा टपाली	१
		एकूण	२२
१	सिंचन शाखा नेवासा २	शाखा अभियंता	१
२		स्थापत्य अभि. सहाय्यक	१
३		संदेशक	१
४		दप्तर कारकून	२
५		मोजणीदार	४
६		कालवा निरीक्षक	८
७		शिपाई	१

अ. क्र.	विभाग / उपविभाग / शाखेचे नाव	पदनाम	मुदतवाढ देण्यात आलेली पदे
१	२	३	४
८		कालवा चौकीदार	३
९		कालवा टपाली	१
		एकूण	२२
१	सिंचन शाखा वडाळा	शाखा अभियंता	१
२		स्थापत्य अभि. सहाय्यक	१
३		संदेशक	१
४		दप्तर कारकून	२
५		मोजणीदार	४
६		कालवा निरीक्षक	८
७		शिपाई	१
८		कालवा चौकीदार	३
९		कालवा टपाली	१
		एकूण	२२
१	सिंचन शाखा खडका	शाखा अभियंता	१
२		स्थापत्य अभि. सहाय्यक	१
३		संदेशक	१
४		दप्तर कारकून	२
५		मोजणीदार	४
६		कालवा निरीक्षक	८
७		शिपाई	१
८		कालवा चौकीदार	३
९		कालवा टपाली	१
		एकूण	२२
१	मुळा पाटबंधारे उपविभाग, चिलेखनवाडी	उप विभागीय अधिकारी	०
२		शाखा अभियंता	०
३		वरिष्ठ लिपीक	०
४		कनिष्ठ लिपीक	०
५		अनुरेखक	०
६		दप्तर कारकून	२
७		वाहन चालक	१
८		टंकलेखक	१
९		शिपाई	०

अ. क्र.	विभाग / उपविभाग / शाखेचे नाव	पदनाम	मुदतवाढ देण्यात आलेली पदे
१	२	३	४
१०		चौकीदार	०
		एकूण	४
१	सिंचन शाखा कुकाणा	शाखा अभियंता	१
२	१	स्थापत्य अभि. सहाय्यक	१
३		संदेशक	१
४		दप्तर कारकून	२
५		मोजणीदार	४
६		कालवा निरीक्षक	८
७		शिपाई	१
८		कालवा चौकीदार	३
९		कालवा टपाली	१
		एकूण	२२
१	सिंचन शाखा	शाखा अभियंता	१
२	शिरसगांव १	स्थापत्य अभि. सहाय्यक	१
३		संदेशक	१
४		दप्तर कारकून	२
५		मोजणीदार	४
६		कालवा निरीक्षक	८
७		शिपाई	१
८		कालवा चौकीदार	३
९		कालवा टपाली	१
		एकूण	२२
१	सिंचन शाखा	शाखा अभियंता	१
२	शिरसगांव २	स्थापत्य अभि. सहाय्यक	०
३		संदेशक	०
४		दप्तर कारकून	०
५		मोजणीदार	०
६		कालवा निरीक्षक	०
७		शिपाई	०
८		कालवा चौकीदार	०
९		कालवा टपाली	०
		एकूण	१

अ. क्र.	विभाग / उपविभाग / शाखेचे नाव	पदनाम	मुदतवाढ देण्यात आलेली पदे
१	२	३	४
१	सिंचन शाखा दहिगांव	शाखा अभियंता	१
२		स्थापत्य अभि. सहाय्यक	१
३		संदेशक	१
४		दप्तर कारकून	२
५		मोजणीदार	४
६		कालवा निरीक्षक	८
७		शिपाई	१
८		कालवा चौकीदार	३
९		कालवा टपाली	१
		एकूण	२२
१	सिंचन शाखा कुकाणा २	शाखा अभियंता	१
२		स्थापत्य अभि. सहाय्यक	०
३		संदेशक	०
४		दप्तर कारकून	०
५		मोजणीदार	०
६		कालवा निरीक्षक	०
७		शिपाई	०
८		कालवा चौकीदार	०
९		कालवा टपाली	०
		एकूण	१
१	मुळा पाटबंधारे उपविभाग, अमरापूर	उप विभागीय अधिकारी	१
२		शाखा अभियंता	०
३		वरिष्ठ लिपीक	१
४		कनिष्ठ लिपीक	२
५		अनुरेखक	१
६		दप्तर कारकून	२
७		वाहन चालक	१
८		टंकलेखक	१
९		शिपाई	२
१०		चौकीदार	१
		एकूण	१२
१	सिंचन शाखा अमरापूर	शाखा अभियंता	१

अ. क्र.	विभाग / उपविभाग / शाखेचे नाव	पदनाम	मुदतवाढ देण्यात आलेली पदे
१	२	३	४
२		स्थापत्य अभि. सहाय्यक	१
३		संदेशक	१
४		दप्तर कारकून	२
५		मोजणीदार	४
६		कालवा निरीक्षक	८
७		शिपाई	१
८		कालवा चौकीदार	३
९		कालवा टपाली	१
		एकूण	२२
१	सिंचन शाखा कासार पिंपळगांव	शाखा अभियंता	१
२		स्थापत्य अभि. सहाय्यक	१
३		संदेशक	१
४		दप्तर कारकून	२
५		मोजणीदार	४
६		कालवा निरीक्षक	८
७		शिपाई	१
८		कालवा चौकीदार	३
९		कालवा टपाली	१
		एकूण	२२
१	सिंचन शाखा भातकुडगांव	शाखा अभियंता	१
२		स्थापत्य अभि. सहाय्यक	१
३		संदेशक	१
४		दप्तर कारकून	२
५		मोजणीदार	४
६		कालवा निरीक्षक	८
७		शिपाई	१
८		कालवा चौकीदार	३
९		कालवा टपाली	१
		एकूण	२२
१	सिंचन शाखा देडगांव	शाखा अभियंता	१
२		स्थापत्य अभि. सहाय्यक	१
३		संदेशक	१

अ. क्र.	विभाग / उपविभाग / शाखेचे नाव	पदनाम	मुदतवाढ देण्यात आलेली पदे
१	२	३	४
४		दप्तर कारकून	२
५		मोजणीदार	४
६		कालवा निरीक्षक	८
७		शिपाई	१
८		कालवा चौकीदार	३
९		कालवा टपाली	१
		एकूण	२२
१	सिंचन शाखा माका	शाखा अभियंता	१
२		स्थापत्य अभि. सहाय्यक	०
३		संदेशक	०
४		दप्तर कारकून	०
५		मोजणीदार	०
६		कालवा निरीक्षक	०
७		शिपाई	०
८		कालवा चौकीदार	०
९		कालवा टपाली	०
		एकूण	१
		एकंदर एकूण	३७३

(प्रज्ञा मेश्राम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र. मुवाढ-२०२५/(प्र.क्र.६३/२०२५)/लाक्षेवि(आस्था), दि.०९/०४/२०२५ चे सहपत्र.

विवरणपत्र - १

अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक यांचे अंतर्गत पालखेड पाटबंधारे विभाग व उपविभाग यांचे नियत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.०१/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ

अ.क्र.	मंडळ/विभाग/उपविभाग कार्यालये	पदनाम	पदसंख्या
१	२	३	४
अ	कार्यकारी अभियंता, पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक	कार्यकारी अभियंता	१
		उपविभागीय अभियंत	१
		शा.अ./क.अ./स.अ.श्रे-२/	४
		विभागीय लेखापाल	१
		प्रथम लिपीक	१
		आरेखक	१
		वरिष्ठ लिपीक	५
		सहा.आरेखक	१
		कनिष्ठ लिपीक	४
		दपतर कारकुन	३
		वरिष्ठ दपतर कारकून	१
		टंकलेखक	३
		भांडारपाल	१
		सहा.भांडारपाल	१
		वाहन चालक	१
		नाईक	१
		शिपाई	५
		चौकीदार	१
	एकूण	(अ)	३६
		उपविभागीय अभियंता	१
		कनिष्ठ अभियंता	१
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२

अ.क्र.	मंडळ/विभाग/उपविभाग कार्यालये	पदनाम	पदसंख्या
१	२	३	४
१	वाघाड कालवा उपविभाग क्र.१, दिंडोरी	अनुरेखक	१
		शिपाई	२
		चौकीदार	१
		दप्तर कारकून	२
		टंकलेखक	१
		वाहन चालक	१
	एकूण		१३
I	सिंचन शाखा, वाघाड धरण	कनिष्ठ अभि./शा.अ.	१
II	सिंचन शाखा, दिंडोरी वाघाड डावा कालवा	कनिष्ठ अभि./शा.अ.	१
III	सिंचन शाखा, दिंडोरी उजवा कालवा कि.मी. ० ते २२	कनिष्ठ अभि./शा.अ.	१
IV	सिंचन शाखा जानोरी कि.मी. २३ ते ४५	कनिष्ठ अभि./शा.अ.	१
V	सिंचन शाखा करंजवण धरण व फुगवटा	कनिष्ठ अभि./शा.अ.	१
VI	सिंचन शाखा करंजवण डावा कालवा	कनिष्ठ अभि./शा.अ.	१
		एकूण	६
	एकंदर एकूण	(१)	१९
२	ओझरखेड कालवा उपविभाग पिंपळगाव (ब)	उपविभागीय अभियंता	१
		कनिष्ठ अभियंता	१
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		अनुरेखक	१
		शिपाई	२
		चौकीदार	१
		दप्तर कारकून	१
		टंकलेखक	२
		वाहन चालक	१
	एकूण		१३
I	सिंचन शाखा खेडगाव	कनिष्ठ अभि./शा.अ.	१
II	सिंचन शाखा पुणेगाव धरण	कनिष्ठ अभि./शा.अ.	१
III	सिंचन शाखा पुणेगाव कालवा	कनिष्ठ अभि./शा.अ.	१
IV	सिंचन शाखा पिंपळगाव ओ.डा.का.	कनिष्ठ अभि./शा.अ.	१
V	सिंचन शाखा पालखेड मिरची	कनिष्ठ अभि./शा.अ.	१

अ.क्र.	मंडळ/विभाग/उपविभाग कार्यालये	पदनाम	पदसंख्या
१	२	३	४
VI	सिंचन शाखा ओझरखेड धरण शाखा	कनिष्ठ अभि./शा.अ.	१
		एकूण	६
	एकंदर एकूण	(२)	१९
३	पालखेड पाटबंधारे उपविभाग, पिंपळगाव (ब)	उपविभागीय अभियंता	१
		कनिष्ठ अभियंता	१
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		अनुरेखक	१
		शिपाई	२
		चौकीदार	१
		दप्तर कारकुन	१
		टंकलेखक	२
		वाहन चालक	१
	एकूण		१३
I	सिंचन शाखा पिंपळगाव (ब.) वितरीका क्र.१ ते ४	शाखाधिकारी	१
		दप्तर कारकुन	२
		मोजणीदार	४
		कालवा निरीक्षक	८
		संदेशक	१
		शिपाई	१
		कालवा चौकीदार	३
		कालवा टपाली	१
		स्था.अभि.सहा.	१
	एकूण		२२
II	सिंचन शाखा दावचवाडी वितरीका क्र.५ ते ८	शाखाधिकारी	१
		दप्तर कारकुन	२
		मोजणीदार	४
		कालवा निरीक्षक	८
		संदेशक	१
		शिपाई	१
		कालवा चौकीदार	३
		कालवा टपाली	१
		स्था.अभि.सहा.	१

अ.क्र.	मंडळ/विभाग/उपविभाग कार्यालये	पदनाम	पदसंख्या
१	२	३	४
	एकूण		२२
III	सिंचन शाखा कुंदेवाडी क्र.९ ते १४	शाखाधिकारी	१
		दप्तर कारकून	२
		मोजणीदार	४
		कालवा निरीक्षक	८
		संदेशक	१
		शिपाई	१
		कालवा चौकीदार	३
		कालवा टपाली	१
		स्था.अभि.सहा.	१
	एकूण		२२
	पालखेड धरण शाखा व फुगवटा	कनिष्ठ अभि./शा.अ.	१
	एकंदर एकूण	(३)	८०
४	पालखेड पाटबंधारे उपविभाग, विंचुर	उपविभागीय अभियंता	१
		कनिष्ठ अभियंता	१
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		अनुरेखक	१
		शिपाई	२
		चौकीदार	१
		दप्तर कारकून	२
		टंकलेखक	१
		वाहन चालक	१
	एकूण		१३
I	सिंचन शाखा, नैताळे	शाखाधिकारी	१
		दप्तर कारकून	२
		मोजणीदार	४
		कालवा निरीक्षक	८
		संदेशक	१
		शिपाई	१
		कालवा चौकीदार	३
		कालवा टपाली	१

अ.क्र.	मंडळ/विभाग/उपविभाग कार्यालये	पदनाम	पदसंख्या
१	२	३	४
		स्था.अभि.सहा.	१
	एकूण		२२
II	सिंचन शाखा, विंचुर	शाखाधिकारी	१
		दप्तर कारकून	२
		मोजणीदार	४
		कालवा निरीक्षक	८
		संदेशक	१
		शिपाई	१
		कालवा चौकीदार	३
		कालवा टपाली	१
		स्था.अभि.सहा.	१
	एकूण		२२
	सिंचन शाखा विंचुर, ५ ब	कनिष्ठ अभि./शा.अ.	१
	एकूण		१
III	सिंचन शाखा कालवा	कनिष्ठ अभि./शा.अ.	१
	एकूण		१
IV	सिंचन शाखा, जळगाव नेऊर कि.मी ७० ते ८५	शाखाधिकारी	१
		दप्तर कारकून	२
		मोजणीदार	४
		कालवा निरीक्षक	८
		संदेशक	१
		शिपाई	१
		कालवा चौकीदार	३
		कालवा टपाली	१
		स्था.अभि.सहा.	१
	एकूण		२२
	एकंदर एकूण	(४)	८१
५	पालखेड पाटबंधारे उपविभाग क्र.१, येवला	उपविभागीय अभियंता	१
		कनिष्ठ अभियंता	१
		वरिष्ठ लिपीक	१
		कनिष्ठ लिपीक	२
		अनुरेखक	१

अ.क्र.	मंडळ/विभाग/उपविभाग कार्यालये	पदनाम	पदसंख्या
१	२	३	४
		शिपाई	१
		चौकीदार चौकीदार	१
		दप्तर कारकून	२
		टंकलेखक	१
		वाहन चालक	१
	एकूण		१३
	सिंचन शाखा एरंडगाव कि.मी. ८६ ते ९०	कनिष्ठ अभि./शा.अ.	१
	सिंचन शाखा येवला (पश्चिम) ९१ ते ९५	कनिष्ठ अभि./शा.अ.	१
	सिंचन शाखा येवला (पुर्व) ९६ ते ११०	कनिष्ठ अभि./शा.अ.	१
	सिंचन शाखा अंदरसुल (रब्बी चारी क्र.४५)	कनिष्ठ अभि./शा.अ.	१
	सिंचन शाखा अंदरसुल (खरीप कि.मी. ११० ते १३०)	कनिष्ठ अभि./शा.अ.	१
		एकूण	५
	एकंदर एकूण	(५)	१८
	एकूण बेरीज (अ+१+२+३+४+५)		२५३

प्रज्ञा मेश्राम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र. मुवाढ-२०२५/(प्र.क्र.६३/२०२५)/लाक्षेवि(आस्था), दि.०९/०८/२०२५ चे सहपत्र.

विवरणपत्र - ३

अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक यांचे अंतर्गत पालखेड पाटबंधारे विभाग व उपविभाग यांचे रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.०९/०३/२०२५ ते दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ

पालखेड पाटबंधारे विभाग ,नाशिक

अ.क्र.	कर्मचार्यांचे नाव	पदनाम	सेवानिवृत्ती दिनांक
१	श्री. प्रकाश राजाराम जाधव	चौकिदार	३१/७/२०२५

सिंचन शाखा जानोरी

अ.क्र.	कर्मचार्यांचे नाव	पदनाम	सेवानिवृत्ती दिनांक
२	श्री.प्रकाश निवृत्ती उखर्डे	मजूर	३१/०५/२०२७

पालखेड पाटबंधारे पिंपळगाव (ब.)

सिंचन शाखा पालखेड धरण

अ.क्र.	कर्मचार्यांचे नाव	पदनाम	सेवानिवृत्ती दिनांक
३	श्री.साहेबराव काशिनाथ हेंद्र	मजूर	३१/०५/२०२५

दावचवाडी शाखा

अ.क्र.	कर्मचार्यांचे नाव	पदनाम	सेवानिवृत्ती दिनांक
४	श्री.आत्माराम सुरित्रराम पाटील	मुकादम	३०/०६/२०२५

ओझरखेड कालवा उपविभाग पिंपळगाव (ब)

ओझरखेड कालवा उपविभाग पिंपळगाव

अ.क्र.	कर्मचार्यांचे नाव	पदनाम	सेवानिवृत्ती दिनांक
५	श्री.बाळकृष्ण विष्णु निफाडे	मजूर	३१/०५/२०२५

पालखेड पाटबंधारे उपविभाग विंचुर

जलसिंचन शाखा नौताळे

अ.क्र.	कर्मचार्यांचे नाव	पदनाम	सेवानिवृत्ती दिनांक
६	श्री.चत्रभुज दामोदर पगारे	मजूर	३१/०५/२०२५

--	--	--	--

जलसिंचन शाखा जळगाव (नेऊर)

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचे नाव	पदनाम	सेवानिवृत्ती दिनांक
७	श्री.अंकुश पारोबा चव्हाण	मजूर	३०/०४/२०२५

पालखेड पाटबंधारे उपविभाग क्र.१ येवला
जलसिंचन शाखा येवला (पश्चिम)

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचे नाव	पदनाम	सेवानिवृत्ती दिनांक
८	श्री.साहेबराव महादु पैठणकर	मजूर	३१/०५/२०२७

जलसिंचन शाखा अंदरसुल (खरीप)

अ.क्र.	कर्मचाऱ्यांचे नाव	पदनाम	सेवानिवृत्ती दिनांक
९	श्री.दत्तात्रय शहाराम देवरे	मजूर	३०/०६/२०२५
	एकूण		९

(प्रज्ञा मेश्राम)

कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन

शासन निर्णय क्र. मुवाढ-२०२५/(प्र.क्र.६३/२०२५)/लाक्षेवि(आस्था), दि. ०९/०८/२०२५ चे सहपत्र.

विवरण पत्र-०४

अधीक्षक अभियंता व प्रशासक, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण, नाशिक यांचे अंतर्गत मुळा पाटबंधारे
विभाग व उपविभाग यांचे रुपांतरीत अस्थायी आस्थापनेवरील पदांना दि.०९/०३/२०२५ ते
दि.३१/०८/२०२५ पर्यंत मुदतवाढ

अ. क्र.	कर्मचाऱ्यांचे नाव	पदाचे नाव	सेवानिवृत्तीचा दिनांक
१	२	३	५
१	श्री. केशव रावजी कर्डीले	मजूर	३१/०५/२०२९
२	श्री. रामू खंडू बाचकर	चौकीदार	३१/०५/२०२८
	मुळा पाटबंधारे सिंचन शाखा सोनई १		
३	श्री. पाटीलबा रंगनाथ बाचकर	मजूर	३१/०५/२०२५
	मुळा पाटबंधारे उपविभाग घोडेगांव		
	सिंचनशाखा क्र. १ घोडेगांव		
४	श्री. रमेश भागवत आडसुरे	मजूर	३१/०५/२०२६
५	श्री. श्रीधर रावजी कर्डीले	चौकीदार	३१/०५/२०२५
	मुळा पाटबंधारे उपविभाग, नेवासा		
	सिंचनशाखा नेवासा २		
६	श्री. जीवन सुर्यभान साळवे	मजूर	३१/०५/२०२५
७	श्री. सोपान रामभाऊ घोलप	चौकीदार	३१/०५/२०२८
८	श्री. शरद मुरलीधर शेटे	मजूर	३१/०७/२०२८
९	श्री.रावसाहेब कारभारी उन्हाळे	मजूर	३१/०५/२०२८
	सिंचनशाखा वडाळा		
१०	श्री. कृष्णा धोंडीराम चव्हाण	मजूर	३१/०५/२०२६
११	श्री. ज्ञानदेव छगनराव इष्टके	मजूर	३०/०६/२०२६

अ. क्र.	कर्मचाऱ्यांचे नाव	पदाचे नाव	सेवानिवृत्तीचा दिनांक
१	२	३	५
	सिंचनशाखा खडका		
	मुळा पाटबंधारे उपविभाग, चिलेखनवाडी		
	सिंचनशाखा कुकाणा १		
१२	श्रीमती शांताबाई लक्ष्मण कर्डिले	मजूर	३१/०५/२०२८
	सिंचनशाखा शिरसगांव १		
१३	श्री. बलभीम पथू जाधव	मजूर	३१/०५/२०२५
१४	श्री. सुभाष पांडुरंग गायकवाड	मजूर	३१/०७/२०२६
	सिंचनशाखा दहिगांव		
१५	श्री. गबाजी रंगनाथ शिरसाठ	चौकीदार	३१/०५/२०२५
	मुळा पाटबंधारे उपविभाग, अमरापूर		
	सिंचनशाखा अमरापूर		
१६	श्री. विश्वनाथ सखाराम कळमकर	मजूर	३१/०५/२०२५
	सिंचनशाखा कासार पिंपळगांव		
१७	श्री. गोरक्ष भाऊराव शेळके	मजूर	३१/१२/२०२५
	सिंचनशाखा देडगांव		
	एकूण	१७	

(प्रज्ञा मेश्राम)
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन